

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक मभवा-1197/25/सेवा-10,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 13 ऑक्टोबर 1997.

- पहा :- (1) केंद्र शासनाचे कार्यालयीन आदेश क्रमांक 1(13)/97-ई (11)-बी, दिनांक 3 ऑक्टोबर 1997
(2) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा-1186/394/सेवा-10, दिनांक 18 ऑगस्ट 1986
(3) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा-1196/13/सेवा-10, दिनांक 13 मे 1996.

शासन निर्णय :- केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचा-यांना दिनांक 1 जुलै 1997 पासून सुधारीत दराने महागाई भत्ता देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. केंद्र शासनाने वर अनुक्रमांक 1 येथे नमूद केलेल्या आदेशान्वये केंद्र शासकीय कर्मचा-यांना दिनांक 1 जुलै 1997 पासूनची महागाई भत्ता वाढ मंजूर केलेली आहे. केंद्र शासकीय कर्मचा-यांच्या वेतनश्रेणी दिनांक 1 जानेवारी 1996 पासून सुधारीत करण्यात आलेल्या असल्याने ही वाढ 1982 = 100 या सुधारीत ग्राहक निर्देशांकावर आधारीत आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतरांच्या वेतनश्रेणी अद्यापि सुधारीत करण्यात आलेल्या नसल्यामुळे प्रस्तुतची वाढ, 1962 = 100 या जुन्याच ग्राहक निर्देशांकानुसार द्यावी लागणार आहे. म्हणून शासन आता असा आदेश देत आहे की, ज्या राज्य शासकीय कर्मचा-यांना महागाई भत्ता अनुज्ञेय आहे, अशा सर्व पूर्णकालिक शासकीय कर्मचा-यांना दिनांक 1 जुलै 1997 पासून खालील तक्त्यामध्ये दर्शविलेल्या सुधारीत दराने महागाई भत्ता रोखीने मंजूर करण्यात यावा.

ज्या दिनांकापासून अनुज्ञेय आहे तो दिनांक	सुधारीत वेतनश्रेणीमधील मूळ वेतन	दरमहा महागाई भत्त्याचा दर
1 जुलै 1997	(एक) रु. 3,500 पर्यंत	182 टक्के
	(दोन) रु. 3,501 ते	137 टक्के परंतु दरमहा कमीत कमी
	रु. 6,000 पर्यंत	रु. 6,370/-
	(तीन) रु. 6,000 हून अधिक	118 टक्के परंतु दरमहा कमीत कमी
		रु. 8,220/-

2. शासन असाही आदेश देत आहे की, महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम ऑक्टोबर 1997 किंवा त्यानंतरच्या मासिक वेतन देयकामध्येच काढण्यात यावी. महागाई भत्त्याच्या अतिरिक्त वाढीची थकबाकीची रक्कम रोखीने प्रदान करण्यासंदर्भातील तरतुदी व कार्यपद्धती वर नमूद केलेल्या वित्त विभागाच्या दिनांक 13 मे 1996 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. वि. लागवणकर,
शासनाचे उप सचिव.

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुसूच्यता), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-२ (लेखा व अनुसूच्यता), महाराष्ट्र, नागपूर.
 महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
 राज्यपालांचे सचिव.
 मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव.
 उप मुख्य मंत्र्यांचे सचिव.
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खास सहायक.
 मंत्रालयीन सर्व विभाग.
 सर्व विभागीय आयुक्त.
 मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
 *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
 *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
 *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
 *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
 *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
 *सहसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई.
 उच्च व तंत्र शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 नगरविकास विभाग, यूसी-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).
 कृषि व पशु विभाग (२० प्रती).
 सहकार व वस्त्रोद्योग विभाग (२० प्रती).
 आदिवासी विकास विभाग (२० प्रती).
 सिनियर रिसर्च ऑफिसर, पें रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.
 संचालक, लेखा व कोषागार, मुंबई.
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि हिशेब, मुंबई.
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
 जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
 जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि हिशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).
 उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).

कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती).
 संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती).
 संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, द्वारा-तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती).
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).
 सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी.
 आयुक्त, महानगरपालिका, नागपूर.
 प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांघी शिक्षण मंडळे यांसह).
 मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका.
 कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, छत्रपती/देहू रोड/देवळाली/अहमदनगर.
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
 संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).
 संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती).
 संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
 आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.
 सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी.
 अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर.
 सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-१.
 सर्व आदिवासी कल्याण अधिकारी.
 सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
 कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
 कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला.
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
 कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे.
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर.
 कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती.
 कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरा महिला विद्यापीठ, मुंबई.
 अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे.
 शिक्षण निरीक्षक, वृहन्मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग).
 सर्व कन्याशाळा निरीक्षिका.
 सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग).
 शिक्षण अधिकारी, वृहन्मुंबई महानगरपालिका.
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.
 सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन.
 वित्त विभागातील सर्व कार्यासने.
 निवड नस्ती, वित्त विभाग-सेवा-१०.

*पत्राद्वारे.

१९९७ चा क्रमांक

माहिती व मार्गदर्शनाकरिता प्रत रवाना